



KAYCEE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Old Kamani Chamber, 32, Ramjibhai Kamani Road, Ballard Estate,
Mumbai-400 001. Tel.: +91-22-2261 3521 / 6666 3521 / 22 / 23

February 06, 2025

To,
THE CORPORATE RELATIONSHIP DEPT
M/s. BSE Limited,
I Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.
SCRIP CODE: 504084

**Sub: Newspaper Advertisement regarding extract of the financial results for the Quarter
and Nine Months ended December 31, 2024.**

Dear Sir/ Madam,

With reference to the above subject, we are forwarding herewith the Copy of the financial results for the Quarter ended December 31, 2024 to the Shareholders released in "The Financial Express" an English daily and "Navshakti" a Marathi daily, both dated February 06, 2025, under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015.

You are requested to take the same in your records.

The above is for information and dissemination to the public at large.
For **Kaycee Industries Limited**

Sanjay Prasath Narasimhan
Company Secretary & Compliance Officer
ICSI Membership Number: - ACS 71514

FACTORY & SALES OFFICE : 24,26,27/19, Wimco Naka, Near R.K. CNG Pump, Ambernath (West),
Thane- 421 501. Tel : (0251)2991734 / 7410033051 / 7410033052 / 7410033053 / 7410033055
E-mail: cs@kayceeindustries.com / Web: www.kayceeindustries.com
CIN: L70102MH1942PLC006482

KAYCEE INDUSTRIES LIMITED
(CIN NO - L70102MH1942PLC00482)
Regd. Off.: Old kamani chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001
Website: www.kayceindustries.com Email id: cs@kayceindustries.com Tel No.: 022 22613521 Fax No.: 22613521

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year ended
		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2023 Unaudited	
1	Total Income from Operations	1,194.15	1,359.54	1,239.06	3,834.75	3,579.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	132.53	202.68	139.19	536.94	396.71
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	132.53	202.68	139.19	536.94	396.71
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.69	153.28	105.24	397.13	292.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.08	153.90	105.24	397.41	292.08
6	Equity Share Capital	317.35	317.35	317.35	317.35	317.35
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year	2,460.47	2,306.64	2,168.12	2,460.47	2,168.12
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic and Diluted	2.95	4.83	3.32	12.51	9.20

Notes:
1. Additional information on Standalone Unaudited Financial Results

Particulars	Quarter Ended		Nine Months Ended	
	31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2023 Unaudited
Total Income from Operations	1,194.15	1,359.54	1,239.06	3,579.52
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	132.53	202.68	139.19	536.94
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.69	153.28	105.24	397.13

2. The above is an extract of Financial Results for the quarter and Nine months period ending December 31, 2024 as approved by the Board at its meeting held on February 05, 2025 and filed with the Stock Exchange under Reg.33 read with Reg.47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and website of the Company www.kayceindustries.com. The same can be accessed by scanning the QR Code provided above.

3. Post the allotment of bonus shares and split of the equity shares on record date i.e. 06 July 2024, the paid up equity share capital has increased to Rs. 31,37,500/- (31,73,500 shares of Rs. 10 each) and EPS (basic and diluted) for all the reported period has been calculated on the enhanced equity shares i.e. 31,73,500 shares.

FOR KAYCEE INDUSTRIES LIMITED
SD/-
D Rajesh Kumar
Director DIN: 00003126

Purva Sapphire Land Private Limited
Corporate Identity Number (CIN): U45201KA2007PTC042437
Regd. Office: No. 130/1, Ulsoor Road, Bangalore, Karnataka - 560042
Email: investors@puravankara.com Website: http://www.puravankara.com/sapphire
Tel: 91-080-2559 900/4343 9999 Fax: 91-080-2559 9350

Statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024
(Rs. Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 Unaudited	Corresponding Quarter ended 31.12.2023 Unaudited	Previous Year ended 31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary Items)	(167.85)	(5.54)	(278.06)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(167.85)	(5.54)	(278.06)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(124.21)	(5.54)	(203.73)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(124.21)	(5.54)	(203.73)
6	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve and Securities Premium a/c)	(565.99)	(24.71)	(222.26)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(564.99)	(23.71)	(221.26)
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	6,011.07	5,358.32	5,507.03
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	(10.70)	(227.84)	(25.09)
13	Earnings per equity share of Rs. 10 each (for continuing and discontinued operations)	-	-	-
1	Basic	(1,242.09)	(55.40)	(2,037.28)
2	Diluted	(1,242.09)	(55.40)	(2,037.28)
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debture Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	0.02	(0.04)	0.12
17	Interest Service Coverage Ratio	0.02	(0.04)	0.12

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.puravankara.com/sapphire).
2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.puravankara.com/sapphire).
3. There is no impact on net profits, total comprehensive income or any other relevant financial items due to change(s) in accounting policies for the quarter and nine months ended 31st December 2024.

For and on behalf of the Board of Directors of Purva Sapphire Land Private Limited
SD/-
Name: Abhishek Kapoor
Designation: Director
DIN: 03456820

Place: Bengaluru, India
Date: February 05, 2025

B9 BEVERAGES LIMITED
(Formerly known as B9 Beverages Private Limited)
CIN: U89903DL2012PLC236595
Registered Office: 108, Second Floor Block-H, Connaught Circus, New Delhi-110001
Phone: 011-49206600, Email id: Secretariat@b9ira91.com
NOTICE OF THE 12th ANNUAL GENERAL MEETING
REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

- The 12th Annual General Meeting (AGM) of B9 Beverages Limited (Formerly known as B9 Beverages Private Limited) will be held on **Friday, 28th day of February, 2025 at 02:30 P.M.** through VC/DAVM, in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 ("Act") and rules made there under read with General circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), collectively referred to as MCA circulars, to transact the business as set out in the notice convening the 12th Annual General Meeting.
- Electronic copy of the Notice of the 12th Annual General Meeting is available at www.skyliners.com and have been sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participants. The same is also available on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com. Financial statements for the financial year ending 2024 (including Auditor Report or other documents required to be attached herewith) have been dispatched along with the notice to all the Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participants.
- In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and the Secretariat Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM in respect of the business to be transacted at the AGM.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date **Friday, 21st February 2025**, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the Members are informed that:
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means under remote e-voting or at the 12th AGM is **Friday 21st February 2025**.
 - Date and time of commencement of Remote e-Voting: from **Tuesday, 25th February 2025 at 09:00 A.M.**
 - Remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond **Thursday, 27th February 2025 at 05:00 P.M.**
 - Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. **Friday 21st February 2025** may obtain the login ID and password by sending a request to admin@skyliners.com
 - The Members who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights at the 12th Annual General Meeting through e-voting system.
 - For electronic voting kindly log on to e-voting website www.evotingindia.com. Please read the instructions given in the Notes to the Notice of the 12th AGM carefully before voting electronically.
 - If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.
- All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Ravesh Davli, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon, Fulleren, Malafial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

For and on behalf of the Board of Directors
B9 Beverages Limited
(Formerly known as B9 Beverages Private Limited)
SD/-
Varun Kwatra
Date: 06.02.2025
Company Secretary
PAN: AXQP81098
Address: C-43, Sector 52, Noida, U.P.-201301, India

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR AN INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

TAIYO
TAIYO FEED MILL LIMITED
(Formerly known as Taiyo Feed Mill Private Limited)
CORPORATE IDENTIFICATION NUMBER: U15125TN2002PLC049890

Our Company was originally incorporated as "Taiyo Feed Mill Private Limited" under Companies Act, 1956 pursuant to a Certificate of Incorporation issued by the Registrar of Companies, Tamil Nadu dated November 20, 2002, bearing Corporate Identification Number U15125TN2002PTC049890. Subsequently our Company was converted into a public limited company vide special resolution passed by the shareholders at the Extra Ordinary General Meeting held on July 08, 2024 and the name of our Company was changed from "Taiyo Feed Mill Private Limited" to "Taiyo Feed Mill Limited" and a fresh Certificate of Incorporation was granted to our Company consequent upon conversion into public limited company dated August 23, 2024 bearing Corporate Identification Number U15125TN2002PLC049890 by the Registrar of Companies, Central Processing Centre. The registered office of our company is situated at No. 17 A, South Mada Street, Kolathur, Chennai-600099, Tamil Nadu, India.

Registered Office: No. 17 A, South Mada Street, Kolathur, Chennai - 600099, Tamil Nadu, India.
Email id: cs@taiyofeeds.com Tel No: +91-8925983442 Website: www.taiyogroup.in
Company Secretary and Compliance Officer: Mr. Andrew Gerard Barrington

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. RAMASAMY PRABAKAR, MRS. PRABAKAR PREMILA LAKSHMI, MRS. SWETHA AND MRS. SOWMIYA

THE ISSUE
THE ISSUE IS BEING MADE PURSUANT TO REGULATION 229(2) OF CHAPTER IX OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS") AND THE DRAFT RED HERRING PROSPECTUS ("DRHP") DATED FEBRUARY 03, 2025 HAS BEEN FILED WITH THE SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE SME").

INITIAL PUBLIC ISSUE OF UP TO 65,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00 EACH ("EQUITY SHARES") OF TAIYO FEED MILL LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [-] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [-] PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ [-] LAKHS ("THE ISSUE") OF WHICH UP TO 5,84,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [-] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF UP TO [-] EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ [-] LAKHS (THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE [-] % AND [-] % RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGER AND WILL BE ADVERTISED IN [-] EDITION OF [-] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [-] EDITION OF [-] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER), AND [-] EDITION OF [-], A TAMIL REGIONAL NEWSPAPER (TAMIL BEING THE REGIONAL LANGUAGE OF TAMIL NADU WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE SME") FOR THE PURPOSES OF UPLOADING ON THEIR WEBSITE IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGER ADVERTISED IN [-] EDITION OF [-] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [-] EDITION OF [-] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [-] EDITION OF [-] (A WIDELY CIRCULATED TAMIL DAILY NEWSPAPER, TAMIL BEING THE REGIONAL LANGUAGE OF TAMIL NADU, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED). AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE SME") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR WEBSITE.

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period shall be extended for at least 3 (three) additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/ Issue Period not exceeding 10 (ten) Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLM, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Issue Period for a minimum of 1 (one) Working Day, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 (ten) Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/ Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchange, by issuing a press release and also by indicating the change on the website of the BRLM and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank.

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein (not more than 50 % of the Net Issue) shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Manager, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process.

This Public Announcement is made in pursuant to the press release PR NO. 36/2024 on December 18, 2024 of 208th SEBI Board Meeting on 'Review of SME Framework under SEBI ICDR Regulations, 2018 and applicability of corporate governance provisions under SEBI LODR Regulations, 2015 on SME companies.

The Draft Red Herring Prospectus filed with the SME Platform of BSE Limited ("BSE SME") shall be made available for the public comments, if any, for the period of at least 21 days from the date of such filing by hosting the same on the website of the BSE SME at www.bsesme.com. Website of the Issuer at www.taiyogroup.in and on the website of BRLM i.e. Share India Capital Services Private Limited at www.shareindia.com. Our company invites the public to give their comments on the Draft Red Herring Prospectus filed with the SME Platform of BSE Limited ("BSE SME"), with respect to the disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send the copies of their comments to BSE and/or Company Secretary and the Compliance Officer of the Issuer and/or BRLM at their respective address mentioned below and the same should be received on or before 5:00 P.M. on the 21st day from the aforesaid date of filing of Draft Red Herring Prospectus with SME Platform of BSE Limited ("BSE SME").

Investment in equity and equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the issuer and the Issue including the risks involved. The securities have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI") nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of investors is invited to the section titled "Risk factors" on page 28 of the Draft Red Herring Prospectus.

Any investment decision may only be taken after the red herring prospectus ("Red Herring Prospectus" or "RHP") has been filed with RoC and must be based solely on the basis of such RHP, as there may be any material changes in the RHP from the Draft Red Herring Prospectus. Equity Shares, when offered through RHP are proposed to be listed on SME Platform of BSE Limited ("BSE SME").

For details of share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of the Association and number of Equity Shares subscribed by them, see "Capital Structure" on page 71 of the Draft Red Herring Prospectus. The Liability of the members of our company is limited.

For details of the main objects of the issuer as contained in the Memorandum of the Association, see "History and Certain Corporate Matters" on page 154 of the Draft Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<p>SHARE INDIA CAPITAL SERVICES PRIVATE LIMITED Address: A-15, Basement, Sector-64, Gautam Buddha Nagar, Noida - 201301, Uttar Pradesh, India Tel No.: +91-120-4910000 Fax No.: N.A. Email: kunal.bansal@shareindia.co.in Investor Grievance Email: mh@shareindia.com Website: www.shareindia.com Contact Person: Mr. Kunal Bansal SEBI Registration No.: INM000012537 CIN: U65923UP2016PTC075987</p>	<p>PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED Address: 9 Shiv Shakti Industrial Estate, J.R. Boricha Marg, Near Lodha Excelus, Lower Parel East, Mumbai - 400 011, Maharashtra, India Tel No.: 022-4961 4132 / 3522 0056 Fax No.: 022-23012517 Email: support@purvashare.com Investor Grievance Email: newissue@purvashare.com Website: www.purvashare.com Contact Person: Ms. Deepali Dhuri SEBI Registration No.: INR000001112 CIN: U67120MH1993PTC074079</p>	<p>TAIYO FEED MILL LIMITED Mr. Andrew Gerard Barrington Company Secretary and Compliance Officer No. 17 A, South Mada Street, Kolathur, Chennai-600099, Tamil Nadu, India Mobile No.: +91 - 8925983442 E-mail: cs@taiyofeeds.com Website: www.taiyogroup.in</p> <p>Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-Issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted shares in the respective beneficiary account, etc.</p>

All the capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in Draft Red Herring Prospectus.

For, Taiyo Feed Mill Limited (Formerly known as Taiyo Feed Mill Private Limited)
SD/-
Andrew Gerard Barrington
Company Secretary & Compliance Officer

Taiyo Feed Mill Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and considerations, to make initial public issue of Equity Shares and has filed Draft Red Herring Prospectus with SME Platform of BSE Limited ("BSE SME") on February 04, 2025. The Draft Red Herring Prospectus is available on the website of the BSE SME at www.bsesme.com. Website of the Issuer at www.taiyogroup.in and on the website of BRLM i.e. Share India Capital Services Private Limited at www.shareindia.com. Any potential investor should note that the investment in the Equity Shares involves high degree of risk and for details relating to such risk kindly refer "Risk Factors" on page 28 of the Draft Red Herring Prospectus. Potential investors should not rely on the DRHP filed with SME Platform of BSE Limited ("BSE SME") for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be offered and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur.

There will be no public offering of the Equity Shares in the United States.

SHEVGAON MUNICIPAL COUNCIL
Tal. SHEVGAON, DIST. AHILYANAGAR
Email: Id-Coshevgaon@gmail.com

E-Tender Notice for 2025-26

Shevgaon Municipal Council, Shevgaon Dist. Ahilyanagar invites B-1 percentage Rate e-tender for work of Erection of different parts included in SBM 2.0 DPR. Please visit <http://mahatenders.gov.in> for detailed information. Detailed schedule of tender available till 06/03/2025.

Chief Officer
Municipal council, Shevgaon

THE BUSINESS DAILY FOR DAILY BUSINESS
 FINANCIAL EXPRESS
 Read to Lead

POST-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF RAYMED LABS LIMITED
Corporate Identification Number: L24111UP1992PLC014240;
Registered Office: C-273, C Block, Sector 63, Gautam Buddha Nagar, Noida, Uttar Pradesh - 201301, India;
Contact Number: +91-120-2426900/+91-9412700300, Fax Number: 0120-2700300, Website: www.raymedlab.com;
Email Address: raymedlabs@rediffmail.com/raymedlabstld@gmail.com

Open Offer for acquisition of up to 11,11,110 Offer Shares representing 26.00% of the Voting Share Capital of Raymed Labs Limited ("Target Company"), at an offer price of ₹3.00/- ("Offer Price"), payable in cash, by Mr. Nishant Nathmal Bajaj (Acquirer 1), Mr. Prashant Nathmal Bajaj (Acquirer 2), Mr. Hitesh Bajoria (Acquirer 3), Mr. Tushar Pandit Awate (Acquirer 4), and Mrs. Urmila Hansraj Sharma (Acquirer 5), the Acquirers, in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto.

This Post-Offer Public Announcement is being issued by Swaraj Shares and Securities Private Limited, the Manager to the Offer ("Manager"), on behalf of the Acquirers to the Public Shareholders of the Target Company, pursuant to and in compliance with the provisions of Regulation 18 (12) and other applicable provisions under the SEBI (SAST) Regulations ("Post-Offer Public Announcement").

This Post-Offer Public Announcement should be read in continuation of, and in conjunction with the: a) Public Announcement dated Thursday, September 05, 2024 (Public Announcement), (b) Detailed Public Statement dated Saturday, September 07, 2024 in connection with this Offer, published on behalf of the Acquirers on Monday, September 09, 2024, in Financial Express (English Daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition) ("Newspapers") ("Detailed Public Statement"), (c) Draft Letter of Offer dated Thursday, September 12, 2024 filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations ("Draft Letter of Offer"), (d) Letter of Offer dated Saturday, January 04, 2025, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement (Letter of Offer), (e) Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Monday, January 13, 2025, and published in the Newspapers on Tuesday, January 14, 2025 ("Recommendations of the Independent Directors of the Target Company"), (f) Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement Advertisement dated Tuesday, January 14, 2025, which was published in the Newspapers on Wednesday, January 15, 2025 ("Pre-Offer Public Announcement") (the Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of the Independent Directors, Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement of the Target Company, and this Post-Offer Public Announcement are hereinafter collectively referred to as "Offer Documents") issued by the Manager on behalf of the Acquirers.

The capitalized terms used but not defined in this this Post-Offer Public Announcement shall have the meaning assigned to such terms in the Offer Documents.

1. Name of the Target Company	Raymed Labs Limited bearing corporate identity number 'L24111UP1992PLC014240' with its registered office located at C-273, C Block, Sector 63, Gautam Buddha Nagar, Noida, Uttar Pradesh - 201301, India.															
2. Name of the Acquirers and PACs	Mr. Nishant Nathmal Bajaj, son of Mr. Nathmal Chiranjilal Bajaj aged 37 years, Indian Resident, bearing Permanent Account Number 'AMPPB7736F' resident at C-1205, Kanakia Levels, Rani Sati Marg, Opposite Passport Office, Malad East, Mumbai - 400097, Maharashtra, India. Mr. Prashant Nathmal Bajaj, son of Mr. Nathmal Chiranjilal Bajaj aged 40 years, Indian Resident, bearing Permanent Account Number 'AIPB8785B' resident at C/2201, Kanakia Level CHS, Rani Sati Marg, Opposite Passport Office, Malad East, Mumbai - 400097, Maharashtra, India. Mr. Hitesh Bajoria, son of Mr. Bajorang Bajoria aged 40 years, Indian Resident, bearing Permanent Account Number 'AJVPB2311H' resident at Near white clock tower, Ward N 39, Churu, Churu - 331001, Rajasthan, India. Mr. Tushar Pandit Awate, son of Mr. Pandit Sonu Awate, aged 33 years, Indian Resident, bearing Permanent Account Number 'AZMPA9823C' resident at 19/A, Chaskar Chawl, Inlone - 27, L.K. Borkar Marg, D.P. Wadi Ghodpe, Tank Road, Mumbai - 400033, Maharashtra, India. Mrs. Urmila Hansraj Sharma, daughter of Mr. Maniram Galodiyam Sharma, aged 68 years, Indian Resident, bearing Permanent Account Number 'EYXPS648F' resident at Flat No. 101 House No 0948 U No. 001 Ahilya CHS, Shiravane Nenu, Navi Mumbai, Thane - 400706, Maharashtra, India. There are no persons acting in concert with the Acquirers for the purpose of this Offer.															
3. Name of Manager to the Offer	Swaraj Shares and Securities Private Limited															
4. Name of Registrar to the Offer	Mudra RTA Ventures Private Limited															
5. Offer Details	5.1 Date of Opening of the Offer: Thursday, January 16, 2025 5.2 Date of Closing of the Offer: Wednesday, January 29, 2025 5.6 Date of Payment of Consideration: Tuesday, February 04, 2025															
7. Details of the Acquisition	<table border="1"> <thead> <tr> <th>Particulars</th> <th>Proposed in the Offer Document (Assuming full acceptance in this Offer)</th> <th>Actuals</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>7.1 Offer Price</td> <td>₹3.00/-</td> <td>₹3.00/-</td> </tr> <tr> <td>7.2 Aggregate number of Equity Shares tendered</td> <td>11,11,110</td> <td>1,000/-</td> </tr> <tr> <td>7.3 Aggregate number of Equity Shares accepted</td> <td>11,11,110</td> <td>1,000/-</td> </tr> <tr> <td>7.4 Size of the Open Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)</td> <td>₹33,33,330,00/-</td> <td>₹3,000,00/-</td> </tr> </tbody> </table>	Particulars	Proposed in the Offer Document (Assuming full acceptance in this Offer)	Actuals	7.1 Offer Price	₹3.00/-	₹3.00/-	7.2 Aggregate number of Equity Shares tendered	11,11,110	1,000/-	7.3 Aggregate number of Equity Shares accepted	11,11,110	1,000/-	7.4 Size of the Open Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)	₹33,33,330,00/-	₹3,000,00/-
Particulars	Proposed in the Offer Document (Assuming full acceptance in this Offer)	Actuals														
7.1 Offer Price	₹3.00/-	₹3.00/-														
7.2 Aggregate number of Equity Shares tendered	11,11,110	1,000/-														
7.3 Aggregate number of Equity Shares accepted	11,11,110	1,000/-														
7.4 Size of the Open Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)	₹33,33,330,00/-	₹3,000,00/-														
7.5 Shareholding of the Acquirers before the Share Purchase Agreement/ Public Announcement	<table border="1"> <thead> <tr> <th>a) Number of Equity Shares</th> <th>1.67,167</th> <th>1.67,167</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>b) % of fully diluted Equity Share capital</td> <td>3.92%</td> <td>3.92%</td> </tr> </tbody> </table>	a) Number of Equity Shares	1.67,167	1.67,167	b) % of fully diluted Equity Share capital	3.92%	3.92%									
a) Number of Equity Shares	1.67,167	1.67,167														
b) % of fully diluted Equity Share capital	3.92%	3.92%														
7.6 Safe Shares proposed to be acquired by way of Share Purchase Agreement	<table border="1"> <thead> <tr> <th>a) Number of Equity Shares</th> <th>12,12,050</th> <th>12,12,050</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>b) % of fully diluted Equity Share capital</td> <td>26.36%</td> <td>26.36%</td> </tr> </tbody> </table>	a) Number of Equity Shares	12,12,050	12,12,050	b) % of fully diluted Equity Share capital	26.36%	26.36%									
a) Number of Equity Shares	12,12,050	12,12,050														
b) % of fully diluted Equity Share capital	26.36%	26.36%														
7.7 Equity Shares acquired by way of Offer	<table border="1"> <thead> <tr> <th>a) Number of Equity Shares</th> <th>11,11</th></tr></thead></table>	a) Number of Equity Shares	11,11													
a) Number of Equity Shares	11,11															

